

## सरकार आमचे मालक की नोकर? तुम्हीच निर्णय घ्या!

स्वर्ण भारत पक्ष हा भारतातील एकमेव स्वतंत्रतावादी पक्ष आहे. तुमचे स्वातंत्र्य, तुमचे हित, सर्व नागरी अधिकार आणि यशस्वी जीवन जगण्याचा बंधनविरहित हक्क यांना आम्ही महत्वाचे मानतो. खुली बाजारव्यवस्था व नागरिकांच्या हक्कांना बाध येवू न देता त्यांना सहयोग करणारे मजबूत पण छोटे सरकार असले तरच देशाची अंभूतपूर्व प्रगती होऊ शकते.

### आमचे धोरण:

१. कायदा व सुव्यवस्थेची हमी, सरकारचे प्राथमिक कर्तव्य व जबाबदारी.
२. कमी खर्चिक व गतीमान न्यायव्यवस्था.
३. उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा. (वीज, पाणी, उत्तम रस्ते, वाहतुकीच्या जागतिक दर्जाच्या सोयी.)
४. सर्व नागरिकांना, (गरीबातील गरीबालाही) उच्च दर्जाच्या आधुनिक शिक्षणाची हमी, पण सरकारचा शिक्षण व्यवस्थापनात प्रत्यक्ष हस्तक्षेप नाही.
५. एसबीपीचा जाहीरनामा वास्तवात आल्यावर तीन वर्षात अतीव दारिद्र्य व भ्रष्टाचार निर्मुलन.
६. सरकारने अनावश्यक कामांतून दूर झाल्याने किमान कर, नागरिकांना अधिक स्वातंत्र्य!
७. शेतक-यांना सरकारी जाचातून मुक्त करत शेतमालाला अधिक भाव मिळण्यासाठी खुली बाजारपेठ (देशांतर्गत व देशबाह्य) उपलब्ध करून देत शेतक-यांचा समग्र विकास.
८. सर्वांना, गरीबातील गरीबालाही, उत्कृष्ट आरोग्यसेवा.
९. व्यावसायिकांना उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणात प्रगती साधण्याच्या संध्या.
१०. खाजगी क्षेत्राचा मुलभूत विकास करत रोजगार वृद्धीच्या मोठ्या संध्या.

### आम्ही हे असे साध्य करू:

१. निवडणुक पद्धतीत आमलाग बदल. उमेदवारांना मतांच्या प्रमाणात सरकारी आर्थिक सहाय्य, म्हणजे चांगले लोक निवडणुकीच्या राजकारणात येतील.
२. प्रशासनाचे उत्तरदायित्व वाढवले जाईल. त्यासाठी उच्च स्तरीय अधिका-यांची सेवाकाळ हमी रद्द करण्यात येईल.
३. शासन आणि धर्म यात पुर्णपणे फारकत करण्यात येईल व मानवी स्वातंत्र्यावर अनावश्यक लादली गेलेली बंधने हटवण्यात येतील. संपुर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य व व्यवसाय स्वातंत्र्य सर्वोपरी मानले जाईल.
४. नागरी स्वातंत्र्यातील अडथळे दूर करत नागरिकांना अधिकाधिक स्वातंत्र्य, उदा. व्यवसाय व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य.

आजच स्वर्ण भारत पक्षात सदस्य (आजीव सदस्य फी केवळ रुपये १००- मात्र) अथवा स्वयंसेवकाच्या रूपात देशातील सर्वात मोठ्या स्वतंत्रतावादी चळवळीत सामील व्हा. नोंदणीसाठी येथे भेट द्या. <http://swarnabharat.in/register>  
आपण पक्षाला यथाशक्ती देणगी देवुनही आमच्या कार्याला आशिर्वाद देवू शकता. स्वर्ण भारत पक्षाला दिलेल्या देणग्याच्या रकमेला आयकरातून धारा 80GGB & 80GGC of the Income Tax Act नुसार सुट आहे.

. आपले स्वातंत्र्य पुन्हा मिळवुयात : देशाचे विराट भविष्य घडवुयात!



Rahul Pandit, National President

+91 9703425422,  
rahulpanhyd@gmail.com



Sanjeev Sabhlok  
Overseas Coordinator  
sabhlok@gmail.com